

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २

सभावृत्तांत

दिनांक - २८/०४/२०१७

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २८/०४/२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|--------------------------------|---|----------|
| १. मा.लक्ष्मणशेठ सोपान सस्ते | - | सभापती |
| २. मा.बाळासाहेब नामदेव ओव्हाळ | - | उपसभापती |
| ३. मा.कांबळे अंबरनाथ चंद्रकांत | | |
| ४. मा.गावडे राजेंद्र तानाजी | | |
| ५. मा.फुगे भिमाबाई पोपट | | |

या शिवाय मा.कडूसकर - सहाय्यक आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.दंडवते - सहा.आयुक्त, मा.तुपे - सह शहर अभियंता, मा.आवारी - प्रशासन अधिकारी (शिक्षण मंडळ), मा.कदम - प्रशासन अधिकारी (क्रीडा), मा.पानसरे - क्रीडा अधिकारी, मा.समीर सुर्यवंशी - संगीत विशारद हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.०३) २८ वी किशोर किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा २०१७ पुर्व प्रशिक्षण शिबीर आयोजित करणेबाबत - मा.राजेंद्र गावडे, मा.बाळासाहेब ओव्हाळ यांचा प्रस्ताव.

दिनांक १५/०४/२०१७ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्र.०१) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - ०४

दिनांक - २८/०४/२०१७

सुचक : मा.राजेंद्र गावडे

संदर्भ : मा.अति. आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७अ/कावि/१४८/२०१७, दि.०९/०३/२०१७

मा.अति.आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

औरंगाबाद महानगरपालिका आयोजित राज्यस्तर २०-२० क्रीकेट स्पर्धेस पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीकेट संघ पाठविणेस व त्याकामी प्रस्तावात नमुद प्रमाणे एकूण र.रु.७४,१००/- (अक्षरी र.रु.चौ-याहत्तर हजार शंभर फक्त) चे खर्चास व सदर स्पर्धा अनुषंगाने रोख स्वरूपात करावयाचे खर्चासाठी श्री.रज्जाक पानसरे, क्रीडा अधिकारी यांच्या नावे आगाऊ र.रु.७४,१००/- मंजूर करणेस व सदरचा खर्च क्रीडा निधी, वार्षिक स्पर्धा, क्रीडा कला या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ०५

दिनांक - २८/०४/२०१७

सुचक : मा.भिमाबाई फुगे

संदर्भ : मा.अति. आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७अ/कावि/२२९/२०१७, दि.१९/०४/२०१७

मा.अति.आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

आगामी जिल्हास्तर शालेय हॉकी स्पर्धा २०१७-१८ अनुषंगाने ४० विद्यार्थी खेळाडूंचे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम नेहरूनगर, पिंपरी १८ येथे दि.०९/०५/२०१७ ते २८/०५/२०१७ या काळात उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबीर २०१७ आयोजित करणेस व त्याकामी प्रस्तावात नमुद प्रमाणे येणा-या र.रु.५६,३९८/- अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता व सदरचा खर्च, क्रीडा निधी, क्रीडा प्रशिक्षण शिबीर या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक - ०६

दिनांक - २८/०४/२०१७

सुचक : मा.राजेंद्र गावडे

संदर्भ : मा.राजेंद्र गावडे, मा.बाळासाहेब ओव्हाळ यांचा प्रस्ताव -

विषय क्रमांक - ०३

अनुमोदक : मा.बाळासाहेब ओव्हाळ

२८ वी किशोर - किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा २०१७ पुर्व प्रशिक्षण शिबीर, म.न.पा.क्रीडा प्रबोधिनी माध्य. विद्यालय, पिंपरी १८ येथे दिनांक १७ ते २३ मे २०१७ या काळात आयोजित करणेस व त्याकामी येणा-या र.रु.६९,८८३/- (अक्षरी र.रु.एकोणसत्तर हजार आठशे त्र्याऐंशी फक्त) चे खर्चास अथवा येणा-या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(लक्ष्मणशेठ सोपान सस्ते)

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य

व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/७७४/२०१७

दिनांक : ०२/०५/२०१७

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.

Z:\e drive\Nagersachiv1\New Folder\Ele 17 sub committee sabhapati.doc